

पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था उपविधी
'आदर्श' उपविधी '
(2013)

(महाराष्ट्र राज्य)

पतसंस्थेचे नाव :- _____

पत्ता :- _____

टीप :- सदर उपविधी हे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 चे आधारावर केले आहेत. जेथे जेथे अर्थ स्पष्ट होत नाही. तेथे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 नियम 1961 चा इंग्रजी मसुदा ग्राह्य धरावा.

पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था उपविधी
आदर्श - उपविधी
(निवडणूक नियमावलीसह)

अ प्रस्तावना

अ.1.1. संस्थेचे नाव व तिचा नोंदविलेला पत्ता:-

पतसंस्थेचे नांव आणि पत्ता

संस्थेचे नांव _____

पगारदार सहकारी पतसंस्था मर्या. _____ असे राहिल.

आणि तिचा पत्ता _____

_____ असा राहिल.

अ-1.2 **संस्थेच्या पत्त्यात झालेला बदल पत्ता बदल :**

नोंदविलेल्या नोंदविलेल्या पत्त्यात झालेला कोणताही फेरबदल, असा फेरबदल झालेल्या तारखेपासून 30 (तीस) दिवसांच्या आत नोंदणी अधिका-यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 37 अन्वये कळविला पाहिजे. असा झालेला बदलाबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 31 मधील तरतुदीनुसार कार्यवाही केली पाहिजे उपविधी दुरुस्ती प्रस्तावासह निबंधकाचे पूर्वपरवानगीने पत्त्यातील बदल केला पाहिजे.

कार्यक्षेत्र _____

(कंपनी, कार्यरत आहेत त्या आस्थापनेचे कार्यक्षेत्र.)

अ-1.3 **व्याख्या** संस्थेचे मुख्य वर्गीकरण साधन संपत्ती संस्था (रिसोर्स सोसायटी) आणि उपवर्ग-कर्ज देणा-या साधन संपत्ती संस्था (क्रेडीट रिसोर्स सोसायटी) असा राहिल.

1. या उपविधीमध्ये जेथे अधिनियम व नियम असा उल्लेख करण्यात आलेला आहे तेथे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले नियम महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 असे समजले जाईल.

2. शासन म्हणजे महाराष्ट्र शासन.

3. निबंधक म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या तरतुदीनुसार नेमण्यात आलेला सहकारी संस्थांचा निबंधक ही व्यक्ती होय.

4. **सभासद** सभासद म्हणजे संस्थेने नोंदणीसाठी करण्यात आलेल्या अर्जात सहभागी होणारी व्यक्ती अथवा नोंदणी नंतर ज्यांना उपविधीतील तरतुदीनुसार सभासदत्व देण्यात आले आहे अशी व्यक्ती.

5. संस्था म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या तरतुदीनुसार नोंदलेली संस्था होय.

6. उपविधी म्हणजे _____

पगारदार सहकारी पतसंस्थेचे उपविधी

7.सचिव /व्यवस्थापक / महाव्यवस्थापक/ कार्यकारी संचालक /मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक समितीने नेमणूक केलेली पगारी व्यक्ती.

ब उद्देश

ब. 1.1 उद्देश :- संस्थेचे उद्देश पुढील प्रमाणे आहेत.

अ) सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे.

ब) **भागभांडवल स्विकारणे**, सभासदांकडून ठेवी स्वीकारणे

क) **बाहेरील** कर्ज काढणे किंवा निधी उभारणे.

ड) सभासदांस जामीनावर कर्ज देणे व वसूली करणे.

इ) संस्थेच्या उपयोगासाठी मालकी हक्काने किंवा भाड्याने जागा किंवा इमारत खरेदी करणे.

फ)सहकारी कायदा कलम 20 व 20 अ अंतर्गत संस्थांची भागीदारी व संस्थांकडून सहयोग करता येईल.

ग)सभासदांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेणे.

उपरोक्त सर्व किंवा एखादा उद्देश साधण्यासाठी लागणारी अनुषंगिक सर्व कामे करणे.

क निधी

क.1.1. संस्थेचे निधी खाली दिलेल्या मार्गांनी उभारले जातील.

- 1.भाग विक्री
- 2.प्रवेश फी
- 3.वर्गणी ,
- 4.सभासदांकडून ठेवी,
- 5.कर्जे,
- 6.देणग्या व बक्षीसे
- 7.आर्थिक सहाय्य.

क.1.2 व्यवस्थापक समितीने ठरविलेल्या मुदतीकरीता निश्चित केलेल्या व्याजाच्या दराने ठेवी स्विकारता येतील.परंतु अशा जबाबदारीची एकूण रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 35* मध्ये विहित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असता कामा नये.

क-1.3 अधिकृत भागभांडवल

संस्थेचे अधिकृत भाग भांडवल रुपये _____ (अक्षरी रुपये _____)

असेल. प्रत्येक भागाची दर्शनी किंमत रु.500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त राहिल.) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 28 मधील

तरतुदीस अधिन राहून सभासदास जास्तीत जास्त भाग धारण करता येतील तथापि प्रत्येक सभासदास रु. _____ (अक्षरी रुपये _____) पर्यंतचे भाग धारण करता येईल. व त्यापुढील त्याची दरमहा येणारी रक्कम सभासद संचित ठेवीमध्ये घेता येईल. संचित ठेवीमध्ये घ्यावयाची रक्कम सर्वसाधारण सभेच्या मंजूरीने ठरवावयाची असून ठरल्याप्रमाणे प्रत्येक सभासदांने दरमहा नियमितपणे संस्थेला सभासदांचे वेतनातून कपात करून घेण्याचा अधिकार संस्थेला राहिल. त्या ठेवीवरील व्याजाचा दर व्यवस्थापक समिती निश्चित करील व वार्षिक सभेच्या मंजूरीने सदर व्याज दिले जाईल. व्याजाचा दर सभासद कर्ज व्याजाच्या दरापेक्षा कमी असला पाहिजे.

ड.1.1 सभासदत्वासंबंधी पात्रता

कोणत्याही व्यक्तीस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 22 प्रमाणे खालील अटींची पूर्तता केल्याशिवाय सभासद होता येणार नाही.

मालकाच्या धोरणानुसार

1. कोणताही सेवक तो कायम /सेवक (Permanent) (एम्प्लॉईज) असला पाहिजे.
2. अधिनियम , नियम व उपविधी यातील अटींची पूर्तता त्याने केली पाहिजे.
3. त्याने आपल्या मालकाला /व्यवस्थापनाला व संस्थेला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 49 नुसार पगार कपातीचे करारान्वये अधिकार पत्र दिले पाहिजे.
4. भारतीय करार कायदानुसार करार करण्यास पात्र असला पाहिजे.
5. त्याने 100रुपये प्रवेश शुल्क व किमान एका भागाची पूर्ण किंमत भरली पाहिजे.
6. व्यवस्थापक समितीने त्यांच्या सभासदत्वाच्या लेखी अर्जांना मान्यता दिली असली पाहिजे.

क्रियाशील सभासद

क्रियाशील सभासद म्हणजे जो सभासद संस्थेच्याखालील बाबी पूर्ण करित असलेले सभासद हे क्रियाशील सभासद असतील

अ) सदर सभासदाची संस्थेच्या मागील 5 वर्षातील एका सर्वसाधारण सभेस उपस्थिती असली पाहिजे. किंवा सर्वसाधारण सभेने सभासदाची अनुपस्थिती क्षमापित केली असली पाहिजे

ब) संस्थेबरोबर सदर सभासदाची मागील सलग 5 वर्षांमध्ये किमान एकदा संस्थेकडून कर्ज घेतलेले असले पाहिजे किंवा संस्थेत ठेव ठेवलेली असली पाहिजे. ठेव व्यवहार/वर्गणी (भागभांडवल)यामध्ये मागील सलग पाच वर्षांमध्ये सलग एक वर्षाकरीता संस्थेच्या खेळत्या भांडवलाप्रमाणे खालीलप्रमाणे असणे आवश्यक राहिल.

अ- ठेव भांडवल आणि दोन्ही मिळून-

अ. क्र	संस्थेचे खेळते भांडवल	किमान ठेवी/ वर्गणी (भागभांडवल) अथवा दोन्ही मिळून
1	रु. 10 लाखापर्यंत	रु. 1000/-
2	रु. 10 लाखापेक्षा जास्त आणि रु. 1 कोटीपर्यंत	रु.2500/-
3	रु. 1 कोटी व त्यापेक्षा जास्त आणि रु. 10 कोटी पर्यंत	रु. 5000/-
4	रु.10ककोटी आणि त्यापेक्षा जास्त आणि रु.100 कोटी पर्यंत	रु. 10000/-
5.	रु. 100 कोटीपेक्षा जास्त	रु. 25000/-

किंवा

ब- क्रियाशील नसलेला व थकबाकीदार सभासदास संस्थेच्या व्यवहारात मतदानाचा अधिकार असणार नाही.

नाममात्र सभासद- संस्थेच्या सभासदास सेवानिवृत्त झालेनंतर संस्थेचे नाममात्र सभासदत्व देता येईल. सदर नाममात्र सभासदास संस्थेत ठेवी ठेवता येतील. मात्र कर्ज घेता येणार नाही व त्याला मतदानाचा अधिकार असणार नाही.

ड.1.2 सभासदत्वासंबंधी अपात्रता :-

कोणतीही व्यक्ती खालील कारणास्तव संस्थेची सभासद होण्यास अपात्र राहिल.

1. दिवाळखोर ठरवून घेण्याकरिता अर्ज केला असल्यास किंवा दिवाळखोर असल्यास.
2. एखाद्या फौजदारी गुन्ह्याबद्दल (नैतिक अधःपतनाच्या गुन्ह्यासह)शिक्षा झाली असल्यास व जी रद्द किंवा माफ केली नसेल, परंतु अशा शिक्षेची मुदत संपल्यापासून पाच वर्षांचा काळ लोटला असल्यास सदर अपात्रता लागू होणार नाही.

ड.1.3 सभासद दाखल करून घेण्याची कार्यपध्दती :-

1. विहित नमुन्यात अर्ज दिलेला असावा.
2. प्रवेश फी व एक किंवा अधिक भागाची मागणी केली पाहिजे व संस्थेकडे संपूर्ण रक्कम भरली पाहिजे.
3. सभासद होण्यासाठीचा अर्ज संचालक मंडळाने सभेमध्ये ठराव करून मंजूर केला पाहिजे.
4. सभासद म्हणून दाखल करून घेण्यास नकार देणा-या संस्थेच्या निर्णयामुळे व्यथित झालेल्या व्यक्तीस निबंधकाकडे अपिल दाखल करता येईल.

ड.1.4 भाग दाखला :-

संस्थेने प्रत्येक सभासदास विनाशुल्क भाग दाखला दिला पाहिजे. अशा दिलेल्या भाग दाखल्यावर भागांची संख्या आणि धारण भागाचा सलग अनुक्रमांक दिला पाहिजे. भाग दाखल्यावर संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक/सचिव दोघांच्या सहया असल्या पाहिजे. अशा दिलेल्या भाग दाखल्यावर संस्थेचे सिल (Seal) असले पाहिजे.

ड 1.5

अ) भागांचे हस्तांतरण :-

1. भाग हस्तांतरण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 29 व 30 आणि त्याखाली केलेल्या नियम 24 व नियम 25 नुसार केले जाईल.
2. संचालक मंडळाच्या संमतीने सभासदाला ज्याच्या नावावर हस्तांतरण करावयाचे आहे असे भाग 1 वर्ष धारण केल्यानंतर हस्तांतर करता येईल.
3. ज्याच्या नावावर भाग हस्तांतर करावयाचे आहे, अशा इसमाचे नाव भाग हस्तांतरण नोंदणी पुस्तकात दाखल केल्या खेरीज आणि प्रत्येक हस्तांतरणासाठी दाखल्यामागे त्याने रु.100/- (रु. शंभर फक्त) शुल्क दिल्याखेरीज कोणतेही हस्तांतरण पूर्ण झाले असे समजण्यात येणार नाही.
4. संस्थेला देय असणा-या सर्व दायित्वाची हस्तांतरण करणा-याने फेड केली पाहिजे.

ड - 1.6

सभासदत्व बंद होणे :-

सभासदत्व सहकार कायदा कलम 25 मधील कारणाने संपुष्टात येईल.

- 1) सभासदाचा मृत्यू झाल्यास,
- 2) कायमचे वेड लागल्यास,
- 3) राजीनामा दिल्या नंतर तो मंजूर झाल्यास,
- 4) सर्व भाग हस्तांतर केल्यास,
- 5) क्रियाशील नसलेल्या सभासद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 अंतर्गत काढून टाकण्यात येईल.
- 6) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 35 व त्याखालील नियम 28 व 29 यातील तरतुदीनुसार काढून टाकल्यास.

ड-1.7

सभासदत्वाचा राजीनामा :-

सभासद आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देवून स्वतःचे भाग भांडवल संचालक मंडळाचे संमतीने परत घेवू शकेल मात्र तसे करण्यापूर्वी त्यांचेकडे येणे असलेल्या रकमांची पूर्ण फेड झाली असली पाहिजे. जामीनदार म्हणून असलेली देय जबाबदारी पूर्ण परतफेड झालेली असावी.

ड-1.8

सभासदाची हकालपट्टी :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 28 व 29 च्या तरतुदीस अधिन राहून सभासदाची खालील कारणास्तव हकालपट्टी करण्यात येईल.

1. त्याने जाणून बुजून संस्थेस फसविले असल्यास.

2. तो दिवाळखोर किंवा कायदयाने अपात्र ठरल्यास.
3. त्याने हेतूपूरस्सर केलेल्या कृत्याने संस्थेच्या प्रतिष्ठेस बाधा आणल्यास
4. सभासद हा नंतर क्रियाशील सभासद न राहिल्यास

ड- 1.9 हकालपट्टी केलेल्या सभासदाला पुन्हा प्रवेश :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35(2) च्या तरतुदीस अधिन राहून हकालपट्टी केलेल्या सदस्यास पुन्हा दाखल करून घेता येईल.

ड.-1.10 व्यक्तीचे नामनिर्देशन करणे :-

कलम 30 च्या पोटकलम (1) अन्वये आपल्या शेअरचे किंवा हितसंबंधाचे हस्तांतरण करण्यासाठी एखादया संस्थेच्या सदस्याला त्याने सही केलेल्या दस्तऐवजाद्वारे किंवा संस्थेने त्या प्रयोजनासाठी ठेवलेल्या कोणत्याही पुस्तकात निवेदन देऊन कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना नामनिर्देशन करता येईल.

2. पोटकलम 1 (1) अन्वये केलेले नामनिर्देशन, त्या पोटनियमानुसार केलेल्या दुस-या कोणत्याही नामनिर्देशनाद्वारे रद्द करता येईल किंवा त्यात फेरबदल करता येईल.

3. (एक) एखादया संस्थेच्या एखादया सदस्याने कोणतेही नामनिर्देशन केलेले नसेल त्या बाबतीत सदस्य मरण पावल्यावर संस्था तिच्या कार्यालयात प्रदर्शित केलेल्या जाहिर नोटीशीद्वारे, मृताच्या शेअरच्या किंवा हितसंबंधाच्या प्रस्तावित हस्तांतरणाबाबत कोणाचाही दावा किंवा हरकत असल्यास, नोटीशीद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मुदतीमध्ये तो सादर करण्यास सांगेल.

(दोन) अशा नोटीशीस अनुसरून किंवा अन्य प्रकारे मिळालेले दावे किंवा हरकती विचारात घेतल्यानंतर आणि चालू परिस्थितीत समितीला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यानंतर समिती तिच्यामते मृत सदस्याचा वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी असेल अशी व्यक्ती ठरवील आणि कलम 30 अन्वये उपाययोजना करील.

कलम 30 पोटकलम (1) च्या प्रयोजनासाठी नामनिर्देशित केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि पत्ता आणि असे नामनिर्देशन रद्द करणे किंवा त्यात फेरबदल करणे हे नियम 32 खाली ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत नमूद करण्यात येईल.

ड-1.11 सभासदाची जबाबदारी आणि सदस्य व मृत सदस्याच्या मालमत्तेवर जबाबदारी:-

सभासदाची जबाबदारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 33 च्या तरतुदीस पात्र राहून खालीलप्रमाणे राहिल. मात्र वैयक्तिक कर्जाची जबाबदारी कर्ज पूर्ण परतफेड होईपर्यंत राहिल.

1. संस्थेच्या सभासदाची जबाबदारी त्याच्या नावे असलेल्या भागाच्या किंमती इतकी मर्यादित राहिल. परंतु सामुदायिक जबाबदारी संस्थेच्या सर्व सभासदाची असेल.

2. माजी सभासदांच्या बाबतीत ज्या तारखेस त्याचे सभासदत्व संपुष्टात आले

असेल त्या तारखेपर्यंत संस्थेची जी कर्जे असतील त्या कर्जासंबंधीची जबाबदारी अशा तारखेपासून दोन वर्षे मुदतीपर्यंत राहिल.

3. मृत सभासदांची, तो मृत्यू पावला त्या तारखेस संस्थेची जी कर्जे देणे असतील त्या कर्जासंबंधी जबाबदार अशा तारखेपासून दोन वर्षांच्या मुदतीपर्यंत चालू राहिल. मात्र वैयक्तिक कर्जाची जबाबदारी कर्ज पूर्णफेड होईपर्यंत राहिल.

ड-1.12 सभासदांचे भाग भांडवल, लाभांश व ठेवीवरील संस्थेचा अग्रहक्क :-

सभासदाकडून अगर माजी सभासदांकडून संस्थेचे येणे असेल तर त्यापोटी संस्थेत सभासदाच्या असलेल्या भागावर, लाभांशावर व ठेवीवर संस्थेचा प्रथम अग्रहक्क व बोजा राहिल. संस्था केव्हाही सभासदाच्या जबाबदारीपोटी त्यास देय असलेली रक्कम वळती करुन घेईल.

ड-1.13 सभासदाचा मृत्यू :-

सभासदाचे मृत्यूनंतर संचालक मंडळास जो त्याचा कायदेशीर वारस अथवा प्रतिनिधी आहे. अशी खात्री असेल त्यास संस्था रक्कम देईल. मात्र आवश्यक तो नुकसान भरपाईचा करार करुन घेवून रक्कम दिली जाईल. अशा रक्कमेत भाग भांडवल, लाभांश, ठेवी व त्यावरील व्याज अथवा कोणत्याही प्रकारची मयत सभासदास देय असलेली रक्कम याचा समावेश होईल अशी रक्कम देताना संस्थेची येणे असलेली रक्कम वजा केली जाईल.

इ - सभा

इ-1.1 पहिली साधारण सभा -

संस्थेची पहिली साधारण सभा संस्थेची नोंदणी करण्यात आल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांचे आत संस्थेचे मुख्य प्रवर्तक हे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 59 च्या तरतुदीस अधिन राहून बोलवतील. पहिल्या साधारण सभेत खालील विषयाबाबत कामकाज केले जाईल.

1. सभेसाठी अध्यक्षाची निवड करणे.
2. नवीन सदस्य दाखल करुन घेणे.
3. हिशोब पत्रके स्वीकारणे आणि सभेच्या तारखेपासून 14 दिवस आधी प्रवर्तकांनी केलेल्या सर्व व्यवहाराबाबत इतिवृत्त सादर करणे.
4. उपविधी अन्वये रितसर निवडणूका घेण्यात येईपर्यंत हंगामी संचालक मंडळाची रचना करणे, उपविधीस अनुसरुन निवडलेल्या संचालक मंडळाला जे अधिकार व कर्तव्ये असतील तेच अधिकार हंगामी संचालक मंडळास असतील.
5. ज्या मर्यादेपर्यंत पैसा कर्जाऊ घेता येईल ती मर्यादा निश्चित करणे.
6. उपविधीत विशेष करुन उल्लेख करण्यात आला आहे. अशी कोणतीही इतर बाब.
7. हंगामी समितीची मुदत 1 वर्ष राहिल.

इ-1.2 सर्वसाधारण सभा व तिची कामे:-

1. संस्थेचे सहकार वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे राहिल.
2. सहकार वर्ष संपल्यापासून 45 दिवसाचे आत संस्थेने वार्षिक हिशोबपत्रके तयार केली पाहीजे व वार्षिक हिशोब पत्रके तयार करणे आवश्यक व बंधनकारक आहे.
3. संस्थेचे वार्षिक हिशोब पूरे करण्यासाठी अर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीच्या आत म्हणजेच दरवर्षी 30 सप्टेबरपूर्वी सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावीली पाहीजे.
4. समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या कर्जाचा तपशिल दर्शविणारे विवरण पत्र/झालेली कर्जफेड, त्या वर्षाअखेरीस येणे असलेल्या रकमेचा तपशिल, वार्षिक ताळेबंद व नफयातोटयाचा हिशोब ठेवला पाहिजे.
5. सर्वसाधारण सभेपुढे समितीने संस्थेच्या कामकाजाची स्थिती/विशिष्ट रक्कम राखीव निधीमध्ये दाखविण्याचा हेतू असेल अशी रक्कम, लाभांश देण्याबद्दल शिफारस करील अशी रक्कम नमूद करील.
6. वार्षिक साधारण सभेत ताळेबंद/नफातोटयाचा हिशोब, लेखापरीक्षकाने सादर केलेले लेखापरीक्षणाचे ज्ञापन, व समितीचा अहवाल मान्यतेसाठी ठेवला पाहीजे. तसेच पूर्वीचा लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवाल ठेवला पाहिजे.
7. संस्थेचा अध्यक्ष, त्याच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष किंवा त्या दोघांच्या अनुपस्थितीत सभेस उपस्थित असलेल्या सदस्यानी निवडलेला सदस्य सभेचा अध्यक्ष पद स्विकारील.
8. सभेस गणपूर्ती होण्यासाठी एकूण सदस्य संस्थेच्या 1/5 किंवा 25 यापैकी कमी असेल इतके असणे आवश्यक आहे.
9. चिटणीस किंवा सभा बोलाविणारा इतर अधिकारी सभा बोलाविण्याची नोटीस आणि सभेची कार्यक्रम पत्रिका वाचून कार्यक्रम पत्रिकेत ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने विषय विचारात घेण्यात येतील. अध्यक्षाच्या परवानगीने त्यात बदल करण्याची सम्मती असेल.
10. वार्षिक साधारण सभेस ठराव उपस्थित असलेल्या क्रियाशील सदस्यांच्या बहुमताने सम्मत करण्यात येईल. अध्यक्षास निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.
11. जर गणपूर्ती अभावी साधारण सभा भरविता आली नाही तर ती सभा त्याच दिवशी नंतरच्या वेळेपर्यंत किंवा सात दिवसांपेक्षा अधिक नसेल अशा नंतरच्या तारखेपर्यंत नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे स्थगित करण्यात येईल. अशा रितीने स्थगित केलेल्या सभेत गणपूर्ती असो वा नसो मूळ सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतील सर्व कामकाज निकालात काढण्यात येईल.

12. संस्थेच्या सभासदास काढून टाकणे, समितीच्या सदस्याला दूर करणे किंवा उपविधीतील दुरुस्ती करणे त्याबाबत योग्य ती नोटीस देण्यात आल्याशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे हे विषय आणता येणार नाहीत.
13. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे .
14. वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे.
15. मागील लेखापरीक्षणातील दोषांचे जाहीर वाचन करणे व दोष दुरुस्ती करणे व त्याची नोंद घेणे.
16. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस 14 दिवस अगोदर पाठविणे त्यामध्ये सभेची जागा तारीख व वेळ याचा उल्लेख असला पाहिजे. नोटीशीवर व्यवस्थापक/सचिव यांची सही असेल.
17. वार्षिक सर्वसाधारण सभा बोलाविण्याची जबाबदारी संचालक मंडळाची राहिल.
18. वार्षिक सभा मुदतीत घेण्यास कसूर करणाऱ्या जबाबदार समिती सदस्यास पुढील 5 वर्षाकरिता अपात्र ठरविण्यात येईल. तसेच जबाबदार सेवकांना रु. 5000/- दंड करण्यात येईल.
19. पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणे आणि नफा वाटणी करणे तसेच उपविधी दुरुस्ती प्रसताव मांडणे.
20. निबंधकास सादर केलेल्या /करावयाच्या वार्षिक विवरणपत्रांची नोंद घेणे.
21. संस्थेच्या होणाऱ्या /ध्यावयाच्या पंचवार्षिक निवडणुक तारखेची नोंद घेणे.
22. सभासदांच्या अंतर्गत तक्रारी अथवा वाद निवारण करणेसाठी तीन जेष्ठ व अनुभवी सभासदांची तक्रार निवारण समिती नियुक्त करणे मात्र अशा समितीचे सदस्य म्हणून विद्यमान संचालक मंडळापैकी कोणत्याही संचालकाची नियुक्ती करता येणार नाही. तक्रार निवारण समितीची नियुक्ती करणे अनिवार्य असणार नाही.

इ-1.3

विशेष साधारण सभा

विशेष साधारण सभा खालील परिस्थितीत बोलाविण्यात येईल.

अ. अध्यक्ष किंवा व्यवस्थापक समितीच्या मताधिक्याने अशी सभा केव्हाही बोलविता येईल.

ब. संस्थेच्या सभासदांनी म.स.सं अधिनियम 1960 चे कलम 76 मधील तरतुदीनुसार एकपंचमांश सभासदांनी मागणी केल्यास.

क. कलम 76 नुसार निबंधकाने सूचना केली असल्यास.

ड. संघीय संस्थेच्या संचालक मंडळाने सूचना केली असल्यास.

इ. विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची सूचना कमीत कमी 7 दिवस

अगोदर पाठविली पाहिजे.

वरील ब,क,ड व इ नुसार बोलवावयाची सभा अशा त-हेने मागणी सूचना प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याचे आत बोलविण्यात येईल.

इ-1.4 विशेष साधारण सभेपुढील कामकाज :-

विशेष सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये अंतर्भूत असलेल्या विषयापुरतेच विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज मर्यादित राहिल.

इ-1.5 वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष साधारण सभा -

1. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (नोटीस) सभासदाच्या नोंदलेल्या पत्त्यावर व्यवस्थापक समितीचा अहवाल, ताळेबंद, व नफातोटा पत्रके आणि विषय पत्रिकेसह सभेच्या तारखेच्या 14 दिवस अगोदर पाठविली जाईल. संस्थेने सभेची सूचना, सूचना फलकावर चिटकवून लावली पाहिजे. व त्याची सूचना संस्थेच्या निबंधकाला देण्यात यावी.

2. विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचना पत्रात मागणी केलेल्या विषयांचा अंतर्भाव करून सभा बोलावली पाहिजे. अशा सभेत विषय पत्रिकेवर फक्त मागणी केलेलाच विषय राहिल. सभासदाचे नोंदलेल्या पत्त्यावर अशी नोटीस सभेच्या तारखेपूर्वी कमीत कमी सात (7) दिवस अगोदर पाठविली पाहिजे. तसेच सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावली पाहिजे. व त्याची सूचना संस्थेच्या निबंधकाला देण्यात यावी.

3. कोणत्याही सर्वसाधारण सभेची नोटीस मिळाली नाही हे कारण सभा तहकूब करण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी पुरेसे नाही.

4. कोणत्याही सर्वसाधारण सभेच्या नोटीशीत सभेची जागा, तारीख व वेळ याचा स्पष्ट उल्लेख असेल, तसेच सदरहू नोटीशीत कोरम अभावी तहकूब झालेल्या सभेची जागा, तारीख व वेळ यांचा स्पष्ट उल्लेख असेल.

5. सर्वसाधारण/विशेष साधारण सभेची नोटीस व्यवस्थापक/सचिव यांच्या स्वाक्षरीने दिली जाईल.

इ-1.6 वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष साधारण सभा गणपूर्ती (कोरम) -

कोणत्याही सर्वसाधारण सभेस एकूण सभासद संख्येच्या 1/5 अगर 25 या पैकी जी संख्या कमी असेल इतके सभासद हजर असले म्हणजे गणपूर्ती झाली असे समजणेत येईल.

इ-1.7 वार्षिक साधारण सभेची तहकूबी आणि विशेष साधारण सभा रद्द करणे :-

1. जर वार्षिक सर्वसाधारण सभा गणपूर्ती अभावी होऊ शकली नाही तर नोटीशीत नमूद केल्याप्रमाणे अर्ध्या तासासाठी तहकूब केली जाईल. अशी तहकूब केलेली सभा नंतर भरल्यावर संस्थेच्या मूळ विषय पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेल्या विषयावर गणपूर्ती (कोरम) असो अगर नसो विचार केला जाईल.

इ-1.8 सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष :-

संस्थेचे अध्यक्ष सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असतील. त्यांचे गैरहजेरीत उपाध्यक्ष सभेचे अध्यक्षस्थान स्विकारतील. दोघांच्या गैरहजेरीत हजर असलेले व मतदानाचा हक्क असलेले सभासद आपल्यापैकी एकाची निवड सभेच्या अध्यक्ष म्हणून करतील.

इ-1.9 मतदानाचा अधिकार :-

1. कितीही भागधारण केले असले तरी प्रत्येक सभासदांला फक्त एकच मत देण्याचा अधिकार राहिल.

2. समसमान मताचे प्रसंगी सभेच्या अध्यक्षास सभासद म्हणून असलेल्या मताशिवाय एक निर्णायक मत राहिल.

इ-1.10 ठराव :-

एखादा ठराव मंजूर करताना सभेत उपस्थित अकसलेल्या क्रियाशील सभासदानी ठरविल्यानुसार मतदान घेण्यात येईल. हात वर करुन मताधिक्य आजमवले जाईल किंवा गुप्त मतदान पध्दतीने मतदान घेण्यात येईल.

निबंधक यांनी खास सूचना केल्याशिवाय किंवा त्यांची पूर्व सम्मती असल्याशिवाय सर्वसाधारण सभेत सहा महिन्याचे आत ठराव मांडता येणार नाही.

ब- पूर्वीचे साधारण सभेत मंजूर झालेला ठराव पुनर्विचारासाठी ठराव मांडता येणार नाही .

इ -1.11 इतिवृत्त :-

सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सर्वसाधारण सभा झाल्यापासून एक माहिन्याचे आत लिहीले पाहिजे आणि त्यासाठी सदर इतिवृत्ताची नोंद व्यावस्थापक समितीच्या सभेमध्ये घेतली पाहिजे.

फ व्यवस्था

फ -1.1 व्यवस्थापक समिती :-

व्यवस्थापक समिती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अन्वये खालीलप्रमाणे 21 पेक्षा कमी सदस्याची राहिल.

1. संस्थेच्या सभासदातून सभासदांनी निवडलेले सदस्य. -- 6
2. अनुसूचित जाती /जमाती सभासदांसाठी राखीव जागा -- 1
3. महिला प्रतिनिधी राखीव जागा -- 2
4. इतर मागासवर्गीयांसाठी राखीव -- 1
5. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव -- 1

एकूण 11

6. सहकार तज्ञ संचालक -- 1
7. कार्यलक्षी संचालक -- 1

(टिप- 17 पेक्षा जास्त संचालक असल्यास दोन कार्यलक्षी संचालक राहतील व त्यापैकी एक संचालक हा नोंदनीकृत कामगार संघटनेचा प्रतीनिधी असेल

सहकार तज्ञ संचालक व कार्यलक्षी संचालक यांना पदाधिकारी निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही. मात्र सहकार तज्ञ संचालक यांना संस्थेच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कामकाजात ठराव व निर्णय यामध्ये त्याचे मत ग्राह्य धरले जाईल.

तसेच कार्यलक्षी संचालक यांना सभेमध्ये आलेल्या विषयाच्या अनुषंगाने ते आपले म्हणणे (Copinion) मांडू शकतील वा ठरावाबद्दल आपले अभिप्राय नोंदवू शकतील.

कार्यलक्षी संचालकाची सख्या एक असल्यास संस्थेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी/ महाव्यवस्थापक/ व्यवस्थापक /सचिव/ चिटणीस किंवा इतर पदनाम धारण केलेला हाच कार्यलक्षी संचालक असेल.

स्पष्टीकरण

अ- राखीव जागेस पात्र अनुसूचित जाती/जमातीच्या सभासदांचा राखीव जागेसाठी निवडणुक लढविण्याचा हक्क राहिल. व्यवस्थापक समितीचे निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क असणा-या प्रत्येक व्यक्तीस राखीव जागेचा निवडणुकीत मतदान करता येईल

ब- वरील राखीव जागेसाठी कोणीही सभासद निवडण्यात आला नाही तर निवडणुकीनंतर झालेल्या व्यवस्थापक समितीच्या सभेत फ 1.1 मधील (2) ते (5) नुसार निवडणुक लढविण्यास पात्र असलेल्या सभासदांतून हया जागा स्विकृत करुन भरण्यात येतील.

क- व्यवस्थापक समितीने वरील प्रमाणे सदस्य स्विकृत केले नाही तर उपकलम (2) ते (5)प्रमाणे राखीव जागांसाठी निवडणुक लढविण्यास पात्र असलेल्या सभासदांमधून निबंधक अशा नेमणूका करेल.

सहकार तज्ञ संचालक म्हणजे सहकारी पतसंस्था/सेवक पतसंस्था/सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँक/व्यापारी बँका यामधील अनुभवी व्यक्ती, सनदी लेखापाल.

ड- कार्यरत संचालक म्हणजे सचिव/व्यवस्थापक/महाव्यवस्थापक/ मुख्यकार्यकारी अधिकारी / संस्थेचा व्यवस्थापनातील अधिकारी/नोंदणीकृत कामगार संघटनेचा प्रतिनिधी.

फ 1.2 व्यवस्थापक समितीची निवडणूक

1. व्यवस्थापक समितीची निवडणूक राज्य सहकर निवडणूक प्राधिकरणामार्फत

घेण्यात येईल.

2. व्यवस्थापक समितीची मुदत 5 वर्षे राहिल.

फ.1.3 पदाधिकारी निवड :-

1. निवडणुक झाल्यानंतर व्यवस्थापक समितीची पहिली सभा एक महिन्याच्या आत बोलविली पाहीजे. निवडून आलेल्या सदस्यांमधून

अध्यक्ष/उपाध्यक्ष,/मानद सचिव/खजीनदार यांची निवड केली जाईल. त्यांची मुदत पाच वर्षे राहिल. व्यवस्थापक समितीच्या सर्व सभांचे अध्यक्ष पद अध्यक्ष किंवा त्यांचे अनुपस्थितीत उपाध्यक्ष भुषवितील, आणि दोघांचे गैरहजेरीत व्यवस्थापक समितीचे निवडून आलेले सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्षपदासाठी निवड करतील.

2. सभेच्या अध्यक्षास स्वतःच्या मता व्यतिरिक्त एक निर्णायक मत राहिल. या निर्णायक मताचा वापर पदाधिका-यांच्या निवडणुकीत करता येणार नाही. अशा वेळी निर्णय चिठ्ठ्या टाकून घेण्यात येईल.

फ 1.4 व्यवस्थापक समिती सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी पात्रता:-

1. व्यवस्थापक समिती निवडणुकीत भाग घेऊ इच्छिणारा सभासद महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 27 ची पूर्तता करीत असला पाहिजे.

2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियम आणि उपविधी यातील तरतुदीनुसार तो निवडणूक लढविण्यास अपात्र असता कामा नये.

फ 1.5 व्यवस्थापक समिती सदस्य पद रिकामे होणे /संपणे :-

व्यवस्थापक समितीचे सदस्यपद खालील कारणास्तव संपुष्टात आले असे मानले जाईल.

1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि नियम 1961 चा नियम नुसार अपात्र झाल्यास, तसेच कलम 147 शास्ती झाल्यास.

2. त्याने राजीनामा दिला तर अथवा इतर कारणाने त्याचे सभासदत्व नष्ट झाले तर

3. तो रजा न घेता सलग तीन व्यवस्थापक समितीच्या सभेस सभेची नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्यास.

4. तो थकबाकीदार असल्यास.

5. त्यास फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी एक वर्षाच्या करावासाची शिक्षा झाल्यास

6. क्रियाशील सभासद न राहिल्यास.

7. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 24 अे मधील तुदीनुसार सहकार प्रशिक्षण न घेतल्यास

8. एकापेक्षा जास्त जागांवर निवडून आल्यास त्यापैकी एका जागेव्यतिरिक्त इतर जागांचा राजीनामा पंधरा दिवसाच्या मुदतीत न दिल्यास

फ 1.6 व्यवस्थापक समितीवरील रिकामी जागा भरणे :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदीनुसार संचालक मंडळावरील रिक्त जागा भरणेत येतील.

फ 1.7 व्यवस्थापक समितीच्या सभा व त्यांची सूचना (नोटीस)

जरूरीप्रमाणे व्यवस्थापक समितीच्या सभा बोलविण्यात याव्यात. मात्र

महिन्यातून एक तरी सभा झाली पाहीजे. व्यवस्थापक समितीचे सभेच्या सूचनापत्राबरोबर (नोटीस)सभेची विषय पत्रीका टाचणासह सभेच्या कमीत कमी सात दिवस अगोदर सर्व व्यवस्थापक समिती सदस्यांना पाठविली पाहीजे

फ 1.8 गणपूर्ती :- (कोरम)

व्यवस्थापक समितीचे सदस्यसंख्येपैकी किमान 50 टक्के पेक्षा जास्त सदस्य हजर असले म्हणजे गणपूर्ती (कोरम) झाली असे समजावे. मात्र तज्ञ व कार्यरत संचालकांना गणपूर्तीकरता गणले जाणार नाही.

फ 1.9 व्यवस्थापक समितीची कामे व जबाबदा-या :-

1. नवीन सभासदांना प्रवेश देणे.
2. संस्थेच्या सर्व पगारी नोकराची नेमणूक करणे, वेतन व इतर भत्ते ठरवणे, सेवेत कायम करणे , त्यांना तात्पुरते कामावरून दूर करणे,दंड करणे, किंवा बडतर्फ करणे
3. गा-हाणी ऐकणे व त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करणे.
4. कर्जासाठी आलेल्या अर्जाचा विचार करून मंजूर/नामंजूर या संदर्भात निर्णय घेणे.
5. हिशोबावर देखरेख ठेवणे व ते पडताळून पाहणे.
6. थकबाकीच्या वसूलीसाठी कायदेशीर कारवाई करणे.
7. सर्वसाधारण सभेचा व्यवहार संभाळणे. आणि मुदतीत दिनांक 30 सप्टेंबर पूर्वी दरवर्षी वार्षिक साधारण सभा घेणे.
8. निश्चित केलेल्या शर्तीनुसार कर्जे उभारणे व ठेवी घेणे.
9. कायदयाच्या चौकटीत राहून संस्थेच्या वतीने दावे दाखल करणे, प्रतिवादी म्हणून दावे चालविणे आणि त्या बाबतीत तडजोड घडवून आणणे.
- 10.संस्थेच्या वतीने भाग, सरकारी आणि इतर रोखे विकणे, हस्तांतरण किंवा अन्य रितीने त्याबाबतीत व्यवहार करणे
- 11.म.स.सं नियम 1961 चा नियम 107 सी मधील अटीस अधिन राहून व्यवस्थापक /सचिव/सेवक यांच्या हाती रोख रक्कम किती असावी याची मर्यादा ठरविणे व संबंधित इसमावर त्याची जबाबदारी सोपविणे.
- 12.संस्थेकडे आलेल्या रकमा नियमितरित्या बँकेत भरणा केल्या जातात का नाही ते पाहणे.
- 13.सहकार खात्याने मागविलेले अहवाल व इतर माहिती वेळेत पाठविण्याची व्यवस्था करणे.
- 14.नेमणूक केलेल्या अंतर्गत हिशोब तपासणीसाकडून प्रत्येक तीन महिन्यांनी संस्थेचे हिशोब तपासून घेणे.
- 15.संस्थेचे कामकाज आवश्यकतेनुसार पदाधिका-यात वाटून घेणे व त्यासंबंधी जबाबदारी त्यांचेवर सोपविणे
- 16.नोकरांकडून जामीन आणि त्यांच्या श्रेणी व जामीनकीच्या रकमा ठरविणे, पगारवाढ फंड, ग्रॅच्युएटी बढती इ. सह नियम तयार करणे

17. मागील सहकार वर्षाचा 1 एप्रिल ते 31 मार्चचा वार्षिक अहवाल, ताळेबंद जमाखर्च पत्रक, नफा तोटा पत्रक आणि नफ्याची विभागणी इत्यादीचा अहवाल तयार करणे व त्यास मंजूरी देऊन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी ठेवणे
- 18 थकबाकी व अन्य येणे रकमा वसूलीसाठी कार्यवाही करणे.
19. साधारण सभेच्या संमतीने नोकरांकरीता सेवा नियम, भविष्य निर्वाह निधीचे नियम तयार करणे, सदर रकमा बँकेत स्वतंत्रपणे गुंतविणे व त्या संदर्भातील व्यवहाराची तपासणी करणे.
20. विशेष कामाकरिता समित्या व उपसमित्या नेमणे आणि व्यवस्थापक समितीला योग्य वाटतील ते अधिकार त्यांना सुपूर्त करणे. त्यांनी केलेल्या सूचनांवर व्यवस्थापक समितीच्या सभेत निर्णय घेणे.
21. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 वा त्याखाली तयार केलेले नियम आणि उपविधी यांच्या तरतुदीनुसार उभारलेल्या विभिन्न निधीचा विनियोग करणे.
22. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 70 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 नियम 54 व 55 च्या तरतुदीच्या उपबंधास अधिन राहून संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे. निधीची गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्यासहकारी बँक ज्या बँकेचा यमागील सतत तीन वर्षे लेखापरीक्षण वर्ग अ आहे अशा बँकामध्ये करणे बंधनकारक राहिल.
23. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे लेखापरीक्षण अहवाल ठेवणे.
24. संस्थेच्या कामकाजाची धोरणे ठरविणे, साधारणतः संस्थेच्या कामकाजाबाबत सारासार विचार करणे, जबाबदारीने व संस्थेच्या हितसंबंधाची जपणूक करून संस्थेच्या निधीच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि सभासदांच्या व आम जनतेच्या हितसंबंधास बाधा न आणता संस्थेचा कारभार चालविणे.
25. संभवनीय बुडीत आणि संशयीत कर्जाची अंदाजे किंमत ठरविणे त्याची तरतूद करणे.
26. हिशोब तपासणी अहवाल विचारात घेणे आणि हिशोब तपासणीसाने दाखवून दिलेले दोष सुधारणे.
27. संस्थेच्या हिशोब व हयांमध्ये दाखविलेली रोख बाकी पंधरा दिवसांतून एकदा व संस्थेची इतर मालमत्ता महिन्यातून एकदा तरी पडताळून पाहण्यासाठी समितीच्या एका सदस्याला त्याच्या नावाने अधिकार देणे. या सदस्याने आपल्या कामाचा अहवाल समितीच्या पुढील सभेत सादर करणे. अशा अहवालात जर रोख बाकी अगर इतर मालमत्तेमध्ये तूट आल्याचा उल्लेख केला असेल तर तुटीच्या अगर इतर मालमत्तेच्या वसूलीसाठी तत्परतेने कारवाई करणे समितीचे कर्तव्य ठरते. उपरोक्त

कारवाई करण्यात जर समितीकडून दिरंगाई झाली तर समितीचे सदस्य सामुदायिक व वैयक्तीरित्या ती तुट संस्थेस भरून देण्यास जबाबदार राहतील.

28. समितीच्या सर्व सदस्याची सेवा विनामुल्य राहिल परंतु नियमाप्रमाणे सभा भत्ता, दैनिक भत्ता व प्रवासभत्ता घेता येईल.
29. ठेवीवरील आणि कर्जावरील व्याजदर ठरविणे. त्या अनुषंगाने इतर नियम करणे.
30. तज्ञ सल्लागार , कायदा सल्लागार व चौकशी अधिकारी अथवा याबाबत कामे करणारी संस्था यांना संस्थेच्या व्यवहारासंबंधी कराराने नेमणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.
31. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या परवानगीने संस्थेसाठी जागा भाड्याने घेणे, खरेदी करण्यासाठी करार करणे त्यासाठी आगाऊ भाडें/ठेव व भरपाईची अथवा तारणासहित/विरहित दिर्घ मुदतीच्या उचलीची रक्कम ठरविणे.
32. वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व खर्चास मान्यता देणे.
33. व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीसंबंधी तयारी करणे
34. व्यवस्थापक समितीचा कार्यकाल निम्म्यापेक्षा कमी असल्यास समितीवरील तात्पुरत्या रिकाम्या झालेल्या जागा स्वीकृत पध्दतीने भरणे.
35. योग्य त्या संस्थांचे सभासदत्व घेणे व संलग्न होणे
36. आवश्यकतेनुसार विविध संस्थेचे वार्षिक सभांना प्रतिनिधी पाठविणे, त्यांच्या समितीवर /संचालक मंडळावर प्रतिनिधी पाठविणे तसेच जरूरीप्रमाणे विविध स्तरावर होणा-या चर्चेसाठी, अधिवेशनासाठी प्रतिनिधी पाठविणे.
37. खालील बाबतीत वेळोवेळी नियम करणे, त्यात सुधारणा करणे, रद्द करणे.

अ- सर्व प्रकारच्या ठेवी व कर्जाचे नियम.

ब- कर्मचा-यांच्या नियुक्तीचे/सेवा/बढती नियम व इतर योजना तयार करणे

क- कर्मचा-यांचे प्रवास भत्ते व इतर भत्ते.

ड- भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटीव बोनस

इ- सभासद कल्याण योजना तयार करणे. नियम तयार करणे

ई- कर्मचा-यांसाठी केलेल्या सेवानियमांना मे. निबंधकाची मान्यता घेणे.

38. संस्थेच्या उद्देशास अनुसरून सर्व व्यवहार अंगिकारणे व त्यासाठी प्रशासकीयदृष्ट्या आवश्यक लागणा-या बाबींची/नियमांची पूर्तता करणे.

39. संस्थेच्या वतीने करार, वचनचिठ्ठी, कर्ज अर्ज मंजूरी, कर्जरोखे तसेच इतर महत्वाच्या दस्तावेजावर सहया करण्याचे अधिकार प्रदान करणे.

फ 1.10 कर्जविषयक धोरण-

1)सर्वसाधारण कर्ज :-

संस्थेकडे उपलब्ध असलेले निधी सभासदांची पात्रता, शासकीय परिपत्रके

लक्षात घेऊन व्यवस्थापक समिती आपले कर्ज मर्यादा, कर्जावरील व्याजदर कर्ज फेडीचा निश्चित कालावधी निश्चित करेल. मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाचे वेळोवेळच्या परिपत्रकाप्रमाणे कर्ज धोरण राहिल.

कर्जफेडीचे जास्तीत जास्त मासिक हप्ते 180 राहतील.

2) ठेव कर्ज- ठेवीच्या 80% पर्यंत देता येईल. परत फेडीचे मासिक हप्ते 10 ते 25 पर्यंत राहतील.

3) आकस्मित कर्ज- रु. 20000/- पर्यंत आकस्मित कर्ज देता येईल. परत फेडीचे 12 हप्ते राहतील.

1. एकूण सर्व मिळून असणारे सर्वसाधारण कर्ज देय पगाराच्या 25 पटीपेक्षा जास्त रकमेचे असणार नाही. जर कर्ज कमालमर्यादेपर्यंत मंजूर केले तर वसूल करण्यात येणा-या कर्जाचा हप्ता, व्याज व वेतनातून एकूण करावयाची कपात ही पेमेंट ऑफ वेजेस अॅक्टप्रमाणे त्याच्या वेतनाच्या 2/3 पेक्षा जास्त असणार नाही. अशी खात्री करूनच कर्ज द्यावे. 10% रक्कम त्याची शेअर्स व संचित ठेव मिळून जमा करावी.
2. व्यवस्थापक समितीला सभासदांच्या गरजेनुसार फेर कर्ज मंजूर करता येईल.
3. ज्या सभासदांची संस्थेने ठरविलेल्या प्रमाणे संस्थेस येणे रक्कम नियमितपणे येत नसेल तर त्याला कर्ज मागण्याचा अधिकार राहणार नाही. त्याने दरमहाची वर्गणी व इतर येणी पूर्ण केली पाहिजेत.
4. कमीत कमी दोन सभासदांच्या वैयक्तिकजामिनकीवर कर्ज दिले पाहिजे. मात्र एका सभासदास दोन पेक्षा अधिक कर्जदारास जामिन राहता येणार नाही.
5. आकस्मिक कर्ज मंजूर करण्याचा अधिकार संस्थेचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ सचिव, व्यवस्थापक यापैकी दोघांना सुयुक्तपणे राहिल. मात्र अशा कर्जास पुढील व्यवस्थापक समितीच्या सभेत मंजूरी घेतली पाहिजे.
6. कर्जावरील व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार व्यवस्थापक समितीस राहिल. मात्र हा व्याजाचा दर दरसाल दरशेकडा 6ते 12% राहिल. जिल्हा बँकेचे कर्ज घेतल्यासबँक ज्या व्याजाचे दराने कर्ज देते त्या दरापेक्षा 1 ते 3 टक्केपर्यंत ज्यादा व्याजदर ठेवता येईल.
7. सभासद एकाच वेळी 2 पेक्षा जास्त प्रकारचे कर्ज घेता येणार नाही. वार्षिक सभेच्या पूर्व मंजूरीने व्यवस्थापक समितीने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार आणि उपविधीत विहित केलेल्या मर्यादांच्या उपबंधास अधिन राहून चालू खाते, बचत खाते किंवा ठरावीक मुदतीकरिता ठेवी स्विकारता येतील. चालू बचत अगर मासिक ठेवीदाराला एक पासबुक दिले पाहिजे. त्यात व्याजाच्या नोंदी घेण्यात याव्यात. तसेच मुदत ठेवीच्या पावत्या देण्यात याव्यात.

(अ)मुदतीकरिता ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर जर ठेवी पुन्हा पुढे नवीन मुदतीकरिता समितीने स्विकारल्या नसतील तर त्यावर बचत ठेवीच्या दराने व्याज दिले जाईल.

(ब) तसेच इतर ठेवीच्या योजना चालू करता येतील.

(क) ठेवीचे व्याजाचे दर व नियम तयार करण्याचा अधिकार व्यवस्थापक समितीला असेल.

(ड) 50% कर्ज परत फेड झालेनंतर सभासदांस नवीन कर्ज मागणी करता येईल. मात्र नवीन कर्ज मागणी अर्जांना प्रथम प्राधान्य राहिल.

फ 1.11 व्यवस्थापक समितीचे /उपसमितीचे सभांचे इतिवृत्त त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या पुस्तकांत नोंदले जाईल. सदरहू पुस्तकाच्या प्रत्येक पानावर अनुक्रमांक नोंदणे आवश्यक आहे. इतिवृत्तावर त्या सभेच्या कार्याध्यक्षांनी व सचिव/व्यवस्थापक यांनीसहया केल्या पाहिजे. व सभावृत्तांत लिहून झाल्यावर पुढील सभेत सदर सभावृत्तांत संचालकांनीवाचून मान्य/आमान्य असल्या बाबत सभा वृत्तांताखाली स्वाक्षरी केलीच पाहिजे.

फ 1.12 कार्याध्यक्षाची कामे. व्यवस्थापक समिती /उपसमितीच्या सर्व सभांमध्ये कार्याध्यक्ष या नात्याने काम करणे, साधारण सभा,व्यवस्थापक समिती सभेतील ठरावांची योग्य अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे आणि संस्थेच्या व्यवहारावर देखरेख व पगारी नोकरावर नियंत्रण ठेवणे आणि व्यवस्थापक समितीच्या सर्वसाधारण मार्गदर्शनाखाली संस्थेच्या हिताचीकामे करणे. इत्यादी कार्याध्यक्षांची कामे राहतील. तसेच उपाविधीत सहकारी कायद्यांतर्गत नोद असलेल्या व इतरांवर जबाबदारी न दिलेली सर्व कामे कार्याध्यक्ष पाहतील.

फ 1.13 सचिव/व्यवस्थापकाची कामे :-

संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या नियंत्रणाखाली सचिव/व्यवस्थापक यांची खालील कामे राहतील.

1.संस्थेच्या वतीने सर्व पत्रव्यवहार करणे आणि तिच्या सर्व कागदपत्रे व हिशोबाच्या वह्या अदयावत तयार ठेवणे.

2.सर्व प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याची व्यवस्था करणे व त्यापोटी पावत्या व पासबुक देण्याची व्यवस्था करणे.

3.कर्जाचे आणि ठेवी परत मागण्याचे अर्ज स्वीकारणे आणि ते मंजूरीसाठी समितीपुढे ठेवणे,सभेच्या नियमानुसार कार्यवाही करणे आणि पावत्या व इतर व्हाऊचर्स तयार करणे व सभासदांना भाग दाखले देणे.

4.व्यवस्थापक समितीच्या हुकुमान्वये संस्थेच्या वतीने रक्कम स्वीकारणे व तिचा विनियोग करणे आणि रोख रकमेबद्दल जबाबदार राहणे, व्यवस्थापक समितीने वेळोवेळी पारित केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे.

5. हाताखालील कर्मचा-यांच्या नियुक्तीसंबंधीचे आदेश व्यवस्थापक समिती/सेवक समिती यांचेकडून घेऊन त्यांची अंमलबजावणी करणे मात्र

- कर्मचा-यांची सख्या एकूण मंजूर संख्येपेक्षा जास्त असणार नाही. तसेच त्यांची वेतनश्रेणी व भत्ते व्यवस्थापक समितीने मान्यता दिल्याप्रमाणे असतील.
6. व्यवस्थापक समितीने अथवा अध्यक्षाने दिलेल्या अधिकारानुसार कामे करणे.
 7. कर्मचारी वर्गामध्ये कामाची वाटणी करणे, कामकाज सोपविणे व कामकाजावर देखरेख ठेवणे आणि आवश्यकतेनुसार कर्मचा-यांच्या बदल्या करणे.
 8. स्थायी आदेश/ सेवा नियमानुसार कर्मचा-यांवर शिस्त पालनासाठी योग्य ती कारवाई करणे.
 9. कर्मचारी वर्गाचे रजेचे अर्ज, प्रवासभत्ता बिल, वैद्यकीय बिल, व इतर संमत केलेल्या विषयांची बिले मंजूर करणे.
 10. कायदेशीर कारवाई संबंधी संस्थेचे प्रतिनिधीत्व करणे.
 11. संचालकमंडळानेसोपविलेली संस्थेची इतर कामे पार पाडणे.
 12. सहकार विभागाने वेळोवेळी मागविलेल्या माहित्या मुदतीत सादर करणे.
 13. दरवर्षी वार्षिक साधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर पूर्वी मुदतीत घेणे.

ग नफा वाटणी

ग.1.1 नफा वाटणी :-

- 1) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 च्या नियम 49(अ) नुसार संस्थेचा निव्वळ नफा काढला जाईल.
संस्थेने निव्वळ नफा काढताना तिला झालेल्या ठोक नफयातून पुढील बाबींची वजावट करावयाची आहे.
1. जी कर्जे येणे आहेत व तिची मुदत संपली असून ताळेबंदाच्या दिवसापर्यंत ज्या कर्जावर होणारे व्याज. (मात्र यात मुदत ठेवीवर जीकर्जे घेतली आहेत किंवा सोन्याच्या तारणावरील कर्जे यांचा समावेश करावयाचा नाही.)
2. कर्ज घेतले असल्यास किंवा ठेवी घेतल्या असल्यास त्यावर देय असलेले व्याज.
3. आस्थापनेचा खर्च (एस्टॅ ब्लिश्मेंटचार्ज)
4. ऑडीट फी किंवा देखरेख फी.
5. दुरुस्ती भाडे आणि करारचा चालू खर्च
6. घसारा
7. बोनस (अधिलाभांश) अधिनियम 1965 नुसार नोकरवर्गांना देय असलेला बोनस
8. इन्कम टॅक्स देण्याची तरतूद
9. राज्य शासनाकडून अधिसूचित करण्यात येईल अशा संघीय संस्थेला द्यावयाचा शिक्षण निधी.
10. सहकारी रोजगार निधीस (को ऑपरेटिव्ह एम्प्लॉयमेंट फंड) द्यावयाचे

अंशदान

11. बुडीत व संशयित येणे याबाबतची तरतूद.
 12. भागभांडवल परत देण्यासाठी तरतूद
 13. गुंतवणुकीच्या किंमतीत होणा-या चढउतारासाठी तरतूद.
 14. सेवकाच्या निवृत्ती लभाची तरतूद
 15. कोणत्याही कायदयानुसार देय होण्याजोगी मागणी.
 16. संशयित येणी आणि जमाखर्चाची नुकसानी जी कोणत्याही निधीतून भरपाई केली नाही त्याची तरतूद.
- 2) राखीव निधीची गुंतवणूक व विनियोग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 66 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चा नियम 54 मधील तरतुदीनुसार करण्यात येईल.
 - 3) संचालक मंडळाचे शिफारशीनुसार निव्वळ नफयाची वाटणी सर्वसाधारण सभेत खालीलप्रमाणे करण्यात येईल.
 - अ. सहकार आयुक्त यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचने नुसार नफयातील भाग राखीव निधीत जमा केला जाईल. निव्वळ नफयाच्या 25% राखीव निधीची तरतूद केली पाहिजे. व त्याची स्वतंत्र गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये केली जाईल.
 - ब. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीमध्ये नमूद केलेल्या कमाल मर्यादेस पात्र राहून लाभांश देण्यासाठी तरतुद केली जाईल.
 - क. इमारत निधी व इतर निधीसाठी उरलेल्या रकमेतून वार्षिक सर्वसाधारण सभेचे मान्यतेनुसार रक्कम वर्ग केली जाईल. व रक्कम शिल्लक राहील्यास पुढील वर्षाकरिता वर्ग करण्यात येईल.
 - ड. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 24 व नियम 1961 मधील नियम 53 नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी संघ या संस्थेस शिक्षण निधी दिला पाहिजे.

ग 1.2 राखीव निधी :-

1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्या खालील नियम आणि उपविधी यात नमूद केलेल्या रकमेशिवाय राखीव निधीत, प्रवेश फी, नाममात्र सभासद फी, भाग वर्ग करण्याची फी, जप्त केलेल्या भागाची रक्कम, जप्त केलेल्या लाभांशाची रक्कम या रकमा जमा केल्या जातील.
2. राखीव निधीची गुंतवणूक व विनियोग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 70 मधील तरतुदीनुसार व मा. सहकार आयुक्तांच्या वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकाप्रमाणे करता येईल.

ग.1.3 लाभांश :-

1. लाभांशाची रक्कम ही ज्या सहकारी वर्षाशी संबंधित असेल त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्च रोजी सदरहू भाग ज्याचे नावाने संस्थेच्या

- पुस्तकात असतील त्यास देण्यात येईल.
2. भागधारकाची रक्कम जितके महिने संस्थेकडे असेल त्याप्रमाणात तसेच भागाचे प्रमाणांत लाभांश दिला जाईल.
 3. लाभांशाची रक्कम संस्थेच्या कार्यालयातून दिली जाईल.
 4. लाभांश जाहिर केल्यानंतर तीन वर्षांच्या आत न घेतल्यास ती रक्कम जप्त करून राखीव निधीत जमा केली जाईल.
 5. न घेतलेला लाभांश अर्ज केल्यानंतर दिला जाईल मात्र तो लाभांश जप्त केलेला नसावा.

ह. दफ्तर व हिशोब

ह.1.1 दफ्तर व हिशोब :- महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम 65 प्रमाणे

1. प्रत्येक सहकार वर्ष संपल्यापासून पंचेचाळीस दिवसाचे आत किंवा कोणत्याही संस्थेच्या किंवा संस्थांच्या वर्गाच्या बाबतीत निबंधकाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वाढविलेल्या मुदतीत प्रत्येक संस्थेची समिती पुढील बाबी दर्शविणारे लेख्याचे वार्षिक विवरणपत्र तयार करील.
 1. मागील सहकारी वर्षातील जमा झालेल्या व खर्च केलेल्या रकमा
 2. त्या वर्षाचे नफातोटा पत्रक आणि
 3. वर्षाच्या अखेरीस असल्याप्रमाणे ताळेबंद संस्थांनी ठेवावयाची हिशोब पुस्तके- प्रत्येक संस्था पुढील हिशोब व पुस्तके ठेवतील.
 - (1) नमुना आय मधील नोंदवही.
 - (2) शेअर्सची नोंदवही.
 - (3) ऋणपत्रके व रोखे यांद्वारे भांडवलाची उभारणी करण्यात आली असेल त्याबाबतीत ऋणपत्रे रोखे नोंद वही.
 - (4) साधारण सभांच्या कामकाजासंबंधीचे सभावृत्तांत पुस्तक.
 - (5) समितीच्या सभांच्या कामकाजा संबंधीचे सभावृत्तांत पुस्तक.
 - (6) रोकड वही.
 - (7) सर्वसाधारण खाते वही आणि वैयक्तिक खाते वही.
 - (8) संग्रह नोंदवही.
 - (9) मालमत्ता नोंदवही.
 - (10) हिशोब तपासणी करताना घेण्यात आलेल्या हरकती व त्या सुधारणे याबाबतची नोंदवही.
 - (11) राज्य शासन कोणत्याही संस्थेसाठी किंवा संस्थांच्या वर्गासाठी विशेष किंवा सर्वसाधारण आदेशाद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील असे इतर हिशोब आणि पुस्तके.
 - (12) दरवर्षी अर्थिक वर्ष संपल्यानंतर क्रियाशील सभासदाची नोंदवही 15 एप्रिलपूर्वी तयार करणे.

ह.1.2 लेखापरीक्षण :-

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)नुसार संस्थेने लेखापरीक्षण करुन घेणे आवश्यक आहे.

ह.1.3 संस्थेची मोहोर (सिल) -

संस्थेची एक मोहोर (सिल) तयारकरण्यात येईल व ती व्यवस्थापक/सचिवांचे ताब्यात राहिल. सदरहू मोहोर (सिल) संचालक व व्यवस्थापक/ सचिवांचे समक्ष संचालक मंडळाचेठरावाप्रमाणे वापरली जाईल.

ह.1.4 उपविधी दुरुस्ती :-

1. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चा नियम 12* मध्ये दाखविलेल्या कार्यपध्दतीनुसार उपविधीतील कोणताही भाग बदलता येईल, रद्द करता येईल किंवा त्याऐवजी नवीन उपविधी समाविष्ट करता येईल. उपविधी दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झालेल्या तारखेपासून 2 महिन्यांचे आत नोंदणी अधिका-याकडे पाठविला पाहिजे.
2. वरील (1) प्रमाणे मंजूर झालेल्या उपविधीची अंमलजबावणी नोंदणी अधिका-यांची लेखी मंजूरीमिळाल्याचे तारखेपासून होईल.

ह.1.5 रोख शिल्लक :-

1. व्यवस्थापक/सचिव किंवा व्यवस्थापक समितीने वा अधिकृत केलेला तिचा एखादा सदस्य यांनी म.स.सं. नियम 1961 चा नियम 107 क मधील दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम आपणाजवळ ठेवू नये. उपरोक्त मर्यादेपेक्षा जास्त रोख शिल्लक अधिका-याने तात्काळ बँकेत भरली पाहिजे.
2. संस्थेचे व्यवस्थापक /सचिव यांनी किर्द वहीवर सहया केल्या पाहिजे. व्यवस्थापक सचिव व अधिकृत केलेल्या व्यवस्थापक समिती सदस्य रोख शिल्लकीसाठी संयुक्त रित्या व वैयक्तीकरित्या जबाबदार राहिल. त्या प्रत्येकाकडे असलेली रोख रक्कम त्याने किर्द वहीत अक्षरात व अंकात नोंदली पाहिजे.
3. संस्थेचे व्यवहार बंद करण्याचे वेळी संस्थेच्या अधिक मालमत्तेची विभागणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 110व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चा नियम 90 च्या तरतुदीनुसार केली जाईल.
4. संस्थेने (1)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (2)सहकारी बोर्ड (3)महाराष्ट्र सहकारी संघ (4)राज्य/जिल्हा/पगारदार पतसंस्था सहकारी संघ यांची वर्गणी भरुन सभासद झाले पाहिजे.

ह-1.6 संस्थेसाठी दस्तऐवजावर सही करण्याची सील करण्याचे आणि त्यांचा बटवारा करण्याची पध्दत-

- 1.संस्थेचे कार्याध्यक्ष/उपकार्याध्यक्ष /सेक्रेटरी/व्यवस्थापक समितीचे सदस्य यापैकी कोणाही दोघांच्या/तिघांच्या संयुक्त सहयांने बँक खात्यावर व्यवहार करण्याचे अधिकार राहतील. त्याबाबत संस्थेची व्यवस्थापक समिती ठराव

करील.

- 2.संस्थेच्या वतीने कागदपत्रे दस्तऐवज यावर सहया करणेचे व संस्थेच्या वतीने कर्ज रोखे बेचन करुन देण्याचे अधिकार वरील प्रमाणे संयुक्तरित्या व्यवस्थापक समितीच्या ठरावाप्रमाणे राहतील.

कर्ज विषयक नियम

नियम क्र.1 या नियमाला पत संस्थेचे कर्ज विषयक नियम असे संबोधण्यात येईल व हे नियम नोंदणी अधिका-यांनी नोंदणी दिल्यानंतर अंमलात येतील.

नियम क्र. 2 संस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी संस्थेने विहित केलेल्या नमुन्यात लेखी अर्ज करावा लागेल. सदर अर्जात खालील बाबींचा समावेश असेल.

- 1.अर्जदाराचे संपूर्ण नाव, व्यवसाय, पत्रव्यवहाराचा पत्ता,राहण्याचे ठिकाण व गांव.
2. कर्जाची रक्कम
3. कर्जाचाउद्देश
4. कर्ज फेडीचा कालावधी व प्रकार
5. कर्जदाराचे दरमहा उत्पन्न (त्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी कुटुंबियाचे दरमहा उत्पन्न)
- 6.जामीनदाराचे संपूर्ण नांव, व्यवसाय, पत्रव्यवहाराचा पत्ता, राहण्याचे ठिकाण(गांव), जामीनदाराचे मासिक उत्पन्न व त्याचबरोबर जामीनदाराचे जामीनाबाबतचे संमतीपत्रक.
- 7.इतर तारणाचा प्रकार व वर्णन.
- 8.जर अर्जदार अथवा जामीनदार इतर बँकांचा अथवा पतसंस्थांचा सभासद असेल तर त्याचे दायित्व.
9. व्यवस्थापक समितीस अधिकमाहिती हवी असल्यास ती माहिती.

नियम क्र.3 संस्थेकडे कर्ज मिळण्यासाठी आलेले अर्ज त्यासाठीच्या अर्ज नोदवहीत येतील व त्यात अर्जाचा दिनांक अर्जदाराचे नाव व कर्जाचा प्रकार , मागणी केलेल्या कर्जाची रक्कम नोदण्यात येईल.

नियम क्र.4 अशा अर्जाची संस्थेच्या कर्मचा-यांमार्फत (सचिव/व्यवस्थापक इत्यादी) योग्य रित्या छाननी झाल्यानंतर ते व्यवस्थापक समितीसमोर सादर केले जातील.

नियम क्र.5 व्यवस्थापक समिती अर्जदाराकडून अथवा जामिनदाराकडून आवश्यक असणारी, अतिरिक्त माहिती मागवू शकेल अथवा आवश्यक ती चौकशी करू शकेल.

विषय व्यवस्थापक समितीने कर्ज नामंजूर केल्याच्या तारखेपासून तसे एका महिन्यात
क्र.6 अर्जदारास कळविण्यात येईल.

नियम अ. कर्ज मंजूर केल्यानंतर चूकीची माहिती देऊन अथवा दिशाभूल करून कर्ज
क्र 7 मंजूर केले आहे असे निदर्शनास आल्यास मंजूर कर्ज व्यवस्थापक समिती
संपूर्ण कर्ज एक रकमेने परत मागविण्याचा अधिकार राहिल.
ब-कर्ज मंजूरीनंतर अर्जदाराने 3 महिन्यांच्या कालावधीत कर्ज रकमेची उचल न
केल्यास व्यवस्थापक समितीच्या मंजूरीने सदरची कर्ज मंजूरी आपोआप रद्द
होईल.

निवडणुक

संस्थेची व्यवस्थापक समिती निवडणुक दर पाच वर्षांनी राज्य सहकार
निवडणुक प्राधिकरण घेईल तत्पूर्वी वेळेत व्यवस्थापक/सचिव यांनी
क्रियाशील सभासदांची यादी तयार करून निवडणुक आयोग/प्राधिकरण
यांना सादर करणे आवश्यक व बंधनकारक राहिल.

परिशिष्ट “अ”
संस्था शाखेबाबत माहिती

संस्थेच्या खालील शाखांना नोंदणी अधिकाऱ्याने परवानगी दिलेली असून परवानगी दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कार्यान्वित केलेल्या आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे :

अ.क्र	संस्थेचे नांव	शाखेचा पत्ता	निबंधकाने परवानगी दिल्याची दिनांक	शाखा कार्यान्वित झाल्याचा दिनांक
1				
2				
3				
4				
5				
6				
7				
8				
9				
10				
11				
12				
13				
14				
15				
16				
17				
18				
19				
20				
21				

प्रवर्तकांची/ संचालकांची नांवे

अ.क्र.	नांव	पदनाम	सही
1			
2			
3			
4			
5			
6			
7			
8			
9			
10			
11			
12			
13			
14			
15			
16			
17			
18			
19			
20			
21			

प्रमाणित करण्यात येत आहे की, वरील प्रवर्तकांनी/संचालकांनी माझ्या समक्ष सहया केल्या आहेत.

दि. _____ नं. _____ ने मंजूर
जिल्हा उपनिबंधक/उपनिबंधक/सह निबंधक
_____ सहकारी संस्था

मुख्य प्रवर्तक/चेअरमन
----- सहकारी संस्था-----

